

#### दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड

(भारत सरकार का उपक्रम)

#### THE NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD.

(Govt. of India Undertaking)

पंजीकृत एवं प्रधान कार्यालय: न्यु इन्डिया एश्योरन्स बिल्डिंग, 87, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - 400 001. Regd. & Head Office: New India Assurance Bldg., 87, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001.

CIN No. L66000MH1919GOI000526

Ref. No.: NIACL/CMD\_BoardSectt/2023-24

03rd August, 2023

To,

The Manager
Listing Department
BSE Limited
PhirozeJeejeebhoy Tower
Dalal Street
Mumbai 400 001

The Manager
Listing Department
The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th floor, Plot C/1,
G Block, Bandra-Kurla Complex
Mumbai 400 051

Scrip Code: (BSE - 540769/NSE - NIACL)

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper Cutting regarding Notice of Board Meeting to be held on 11th August, 2023

This has reference to our letter dated 03.08.2023 whereby we informed you that Meeting of the Board of Directors of the company will be held on Friday, 11th of August, 2023 inter alia,

- To consider and approve the unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023.
- To transact any other matter which the board may deem fit.

The Notice has also been published in the "Financial Express" (English), "Loksatta" (Marathi) and "Jansatta" (Hindi) on 03.08.2023 and the said notice is also available on Company's website at www.newindia.co.in.

A copy of the aforesaid Newspaper cuttings is enclosed.

This is for your information and records.

Thanking You Yours faithfully

For The New India Assurance Company Limited

Jayashree Nair

जयश्री ना Company Secretary & Chief Compliance Officer

क्रम्यनी सचिव / COMPANY SECRETARY MEMBERSHIP NO. FCS 11679 THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. MUMBAI **FINANCIAL EXPRESS** 

### CABINET SECRETARY TO CHAIR MEETING

# Centre to review PLI schemes today


To discuss steps to boost effectiveness

**MUKESH JAGOTA** New Delhi, August 2

**CABINET SECRETARY RAJIV** Gauba will hold a review of the production-linked incentive scheme today to take stock of the progress made and discuss the way forward to make it more effective, a senior government official said on Wednesday.

The review meeting will be chaired by Gauba and will see participation of officials from 10 government departments that are implementing the scheme, apart from representatives of the Union ministry of finance. The department for promotion of industry and internal trade (DPIIT) is playing the role of the coordinator.

The Cabinet note with proposals for extending the scheme to parts of new-age bicycles, leather, footwear, and toys have already been circulated. Union finance



■ Pick-up of PLI in sectors like high efficiency solar PV modules, advance chemistry cell battery, specialty steel has been slow

■ So far, 733 applications have been approved under the PLI scheme

minister Nirmala Sitaraman said last week that the government will consider including chemical and petrochemical sectors in the scheme.

Of the 14 sectors covered by PLI, activity has been visible especially in eight sectors

- large scale electronics, telecom, pharmaceuticals, food processing, white goods, and auto and auto compo-

Pick-up of PLI in sectors like high efficiency solar PV modules, advance chemistry cell (ACC) battery, textile products, and specialty steel is yet to be seen.

Despite a large outlay of ₹1.97 trillion for the scheme, the off-take of benefits has been slow. Since its launch in March 2020, only ₹2,900 crore of incentives have been disbursed against the incremental production of ₹6.75 trillion. Under the scheme, ₹62,500 worth of investments have been realised.

So far, 733 applications have been approved under the PLI scheme.

The purpose of the PLI scheme is to attract investments in key sectors and cutting-edge technology; ensure efficiency and bring economies of size and scale in the manufacturing sector and make Indian companies and manufacturers globally competitive.

Sugar output in 2023-24 3.4% lower at 31.68 MT

**FE BUREAU** New Delhi, August 2

**THE SUGAR PRODUCTION is** estimated at 3.41% lower at 31.68 million tonne (MT) in the next season (October-September) compared to 2022-23 season because of higher diversion of sugarcane for ethanol production, Indian Sugar Mills Association

(ISMA) on Wednesday said. In the current season, sugar production is estimated at 32.8 MT. According to the preliminary estimate by ISMA, about 4.5 MT of sugar will be diverted towards the ethanol production next season against 4.1 MT in the current season. Area under sugar cane in the country is estimated to be around 5.98 million hectare in 2023-24 season, at the same

level as the current season. ISMA said that domestic sugar consumption is at 27.5 MT, thus implying a surplus of 4.2 MT. In the current season, the Centre has decided not to approve a second tranche of sugar exports beyond 6 MT. This follows inputs received by the food ministry on the crop prospects from the various key sugarcane producing regions.

## RS okays critical minerals' mining by pvt firms

MANISH GUPTA

New Delhi, August 2

THE RAJYA SABHA passed the Mines and Minerals (Development and Regulation) (MMDR) Amendment Bill on Wednesday, paving the way for the entry of private players in mining of critical and deepseated minerals.

Parliament clearing the bill, it

With both houses of the

will now be sent for President's assent. The government wants private players to mine critical minerals considered significant for economic development, national security, and energy transition.

The Bill amends the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957, which regulates the mining sector. Pralhad Joshi, the Union minister of mines, said

दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड

The New India Assurance Co. Ltd

Tel: +91 22 22708263; Fax: +91 22 22652811 investors@newindia.co.in; Website: www.newindia.co.in

Regd. & Head Office: 87, M.G. Road, Fort, Mumbai- 400 001

ČIN No : L66000MH1919G0I000526, IRDA Reg No : 190

**Notice Of Board Meeting to be** 

held On the 11th August, 2023

Notice is hereby given that pursuant to relevant regulations of the

Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of

To consider and approve the Unaudited Financial Results of the

A copy of the said notice is also available on Company's website at

For and on behalf of The New India Assurance Co. Ltd

the Company will be held on Friday, 11th of August, 2023 inter alia:


To transact any other matter which the board may deem fit.

Company for the Quarter ended 30th June, 2023.

that India needs exploration of these minerals to become the third largest economy in the world.

He said that the reform was required as the country relies on imports of various precious and critical minerals including lithium and cobalt.

Six of the 12 atomic minerals—beryl, lithium, niobium, titanium, tantallium and zirconium— have been opened up for private mining.



www.newindia.co.in.

Date: August 3, 2023

Place: Mumbai

#### **Fusion Micro Finance Limited** (Formerly Fusion Micro Finance Private Limited)

Jayashree Nair

Company Secretary

Registered Office: H-1, C Block, Community Centre, Naraina Vihar, New Delhi-110028 CIN: L65100DL1994PLC061287

Corporate Office: Plot no. 86, Institutional Sector 32, Gurugram, Haryana 122001 Contact Person: Deepak Madaan, Company Secretary and Chief Compliance Officer; Tel.: +91-124-6910500

E-mail: companysecretary@fusionmicrofinance.com; Website: www.fusionmicrofinance.com

Extract of Unaudited Financial results for the guarter ended June 30, 2023

			Quarter ended		Year ended	
S. No.	Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	
		Unaudited	Unaudited*	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	531.07	500.89	342.72	1,741.92	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	159.46	151.93	100.13	511.98	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	159.46	151.93	100.13	511.98	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.46	114.52	75.10	387.15	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	120.70	113.90	75.53	387.46	
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	100.38	100.35	82.78	100.35	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	706.46	584.03	275.01	584.03	
8	Securities Premium Account	1,638.60	1,637.54	1,058.67	1,637.54	
9	Net worth	2,445.44	2,321.92	1,416.46	2,321.92	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	7,188.00	6,778.40	6,009.97	6,778.40	
11	Outstanding Redeemable Preference Shares	A- A-3117-14-63	111000000000000000000000000000000000000		0-010-00-00	
12	Debt Equity Ratio	2.94	2.92	4.24	2.92	
13	Earnings Per Share (face value of ₹ 10 /- each) (not annualised for quarter ended )					
	1. Basic: (₹)	12.00	12.81	9.07	43.29	
	2. Diluted: (₹)	11.93	12.76	8.98	43.13	
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	

1. The above results have been reviewed by Audit committee and approved by Board of Directors at their respective meetings held on August 02, 2023 in accordance with requirement of the Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations, 2015"). The results for the guarter ended June 30, 2023 are reviewed by the Statutory Auditors of the Company.

2. The above is an extract of the detailed format of guarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of the quarterly and yearly financial results are available on the stock exchange website's i.e., National Stock Exchange (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the website of the Company (www.fusionmicrofinance.com).

3. For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges i.e National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com, BSE Limited - www.bseindia.com and can be accessed on the Company's website i.e. www.fusionmicrofinance.com.

 Previous periods/year figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform with current period's classification. \*The figures for the previous quarter ending as on March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the previous financial year up to March 31, 2023 and the unaudited published year-to-date figures up to December 31, 2022, being the date at the end of the third quarter of the previous financial year which were subjected to limited review.

> For and on behalf of the Board of Directors of **Fusion Micro Finance Limited**

> > Devesh Sachdev MD & CEO DIN: 02547111





At Kamdhenu Paints, our primary focus has been the growth of our paint business through strategic initiatives, such as expanding our dealer network, introducing environmentally friendly paints, entering under-penetrated markets, and enriching our product portfolio with premium offerings. With resolute optimism and determination, we persistently forge ahead, fully prepared to achieve even greater milestones in line with our meticulously planned growth strategy.



CIN: L51909HR2019PLC089207

Regd.Office: 2nd Floor, Tower-A, Building No.9, DLF Cyber City Phase-III, Gurugram-122 002 Phone no.-0124-4604500, Fax: - 0124-4218524, Email:- cs@kamdhenupaints.com, Website:-www.kamdhenupaints.com **EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE. 2023

5.	Particulars	Standalone				Consolidated				
10.		0	Quarter Ended Year I		Year Ended	ed Quarter Ended		ed	Year Ended	
		30.06.2023 3				30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
		Unaudited	Audited	Management Certified		Unaudited	Audited	Management Certified	Audited	
	Total Income from Operations	-	613.57	1	899.03	6,167.69	7,080.38	5,466.93	25,950.36	
2	Net Profit /(loss) for the period before tax and exceptional items	8.22	(17.83)	(0.09)	(94.03)	219.43	(201.02)	(381.17)	(1,105.23)	
3	Net profit /(loss) for the period after tax and exceptional items	8.22	(17.84)	(0.09)	(94.04)	215.53	(248.72)	(378.18)	(1,126.85)	
	Total Comprehensive Income / (loss) for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.22	(17.84)	(0.09)	(94.04)	215.49	(230.30)	(385.40)	(1,127.04)	
5	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,571.78	1,346.78	3.04	1,346.78	1,571.78	1,346.78	3.04	1,346.78	
	Earnings per share in rupees: (Quarterly Not Annualised) (Refer Note No. 2)									
	- Basic (in Rupees)	0.01	(0.05)	(0.00)	(0.20)	0.35	(0.72)	(1.20)	(2.43)	
	- Diluted (in Rupees)	0.01	(0.05)	(0.00)	(0.20)	0.35	(0.72)	(1.20)	(2.43)	

The above results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors of Kamdhenu Ventures Limited at their respective meetings held on 2nd August, 2023. The unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 have been limited reviewed by the Statutory Auditors of the company, and they have issued unmodified report on the above results.

The Board of Directors of the company in its meeting held on 2nd August'2023 have allotted 3,14,35,500 equity shares of Rs 5 each as Bonus shares in proportion of one fully paid up equity share of Rs 5 each for every one fully paid equity shares of Rs 5 each held (Ratio 1:1) on record date post shareholders approval in EGM held on 24th July'2023. Post such allotment of Bonus shares, the equity share capital of the company have increased to 6,28,71,000 equity shares of Rs 5 each aggregated to Rs 3,143.55 Lacs. Basic and diluted Earnings per share have been retrospectively adjusted for quarter ended 30th June'2023 and also for all previous period presented by giving effect of such Bonus shares allotted after the reporting period but before the approval of unaudited financial statements.

The above is an extract of the detailed format of unaudited quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com, www.nseindia.com and on the company website www.kamdhenupaints.com

For and on behalf of the Board of Directors of

**Kamdhenu Ventures Limited** 

Saurabh Agarwal Managing Director DIN: 00005970



Place: Gurugram

Date: 2nd August 2023

**KAMDHENU VENTURES LIMITED** 

CIN: L51909HR2019PLC089207

Regd.Office: 2<sup>nd</sup> Floor, Building No. 9A, DLF Cyber City, Phase - III, Gurugram - 122002, Haryana **Phone no.:** 0124-4604500 (30 lines)

**Email:** cs@kamdhenupaints.com **Website:** www.kamdhenupaints.com



### **MANKIND PHARMA LIMITED**

Registered Office: 208, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; Tel.: +91 11 4747 6600 Corporate Office: 262, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; Tel.: +91 11 4684 6700 Email: investors@mankindpharma.com, Website: www.mankindpharma.com, CIN: U74899DL1991PLC044843

Extract of unaudited financial results of Mankind Pharma Limited for the quarter ended June 30, 2023

(₹ in Lacs except as stated otherwise)

			Consolidated						
S. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)				
1	Revenue from operations	257,861.75	205,266.70	217,999.79	874,943.30				
2	Profit for the period/year before tax	62,446.55	37,728.53	38,195.91	167,123.91				
3	Profit for the period/year after tax	49,418.84	29,369.82	29,763.95	130,967.58				
4	Total comprehensive income for the period/year	49,089.21	29,759.74	29,570.83	130,778.83				
5	Equity share capital	N.A.	N.A.	N.A.	4,005.88				
6	Other equity excluding revaluation reserve	N.A.	N.A.	N.A.	739,516.40				
7	Earnings per equity share of face value of ₹ 1/- each								
	- Basic EPS (in ₹)	12.15	7.13	7.30	32.00				
	- Diluted EPS (in ₹)	12.14	7.13	7.30	32.00				
		(Not annualised)	(Not annualised)	(Not annualised)					

The key standalone financial information is as under

(₹ in Lacs except as stated otherwise)

	key stariualorie ililariciai ililoritiatioi ils as ui	Standalone							
S. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)				
1	Revenue from operations	230,021.13	187,212.17	206,125.14	812,715.32				
2	Profit for the period/year before tax	52,639.31	35,543.35	36,451.14	156,283.66				
3	Profit for the period/year after tax	40,928.22	28,098.80	29,816.40	124,825.80				
4	Total comprehensive income for the period/ year	40,659.25	28,468.97	29,529.02	124,339.91				

### Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Consolidated and Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.mankindpharma.com.

The Unaudited Consolidated and Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 02, 2023.

> For and on behalf of MANKIND PHARMA LIMITED

Ramesh Juneia Chairman and Whole Time Director

DIN: 00283399

Place: New Delhi

Place: Gurugram inamachagexp2,exp2apr.in Date: August 02, 2023

## ७५ वर्ष वयाची ५० टक्के लोकसंख्या मानसिक विकाराने ग्रस्त



नवी दिल्ली: मानसिक आरोग्य ही एक गंभीर समस्या म्हणून बहुसंख्य सर्वच देशांसाठी त्रासदायक ठरत आहे. 'द युनिव्हर्सिटी ऑफ हावर्ड मेडिकल स्कूल'ने केलेल्या संशोधनानुसार तर वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या वयोवृद्धांपैकी ५० टक्के या विकाराचा बळी ठरणार

या संशोधनासाठी २९ देशांतील एक लाख ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात

तालुका पर्यावरण संरक्षण

प्राधिकरणाची परवानगी

महत्त्वाकांक्षी बंदर प्रकल्प म्हणून

पाहिल्या जाणाऱ्या वाढवण बंदराच्या

उभारणीला डहाणू तालुका पर्यावरण

संरक्षण प्राधिकरणाने सशर्त परवानगी

दिली आहे. या प्रस्तावित बंदराला

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आधीच

तत्त्वतः मान्यता दिली आहे. मात्र,

स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार

यांनी या बंदराला कडाडून विरोध

केंद्र सरकारने २० जून १९९१च्या

अधिसूचनेद्वारे डहाणू तालुक्याला

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर

केल्यानंतर १९९८मध्ये डहाण्

पर्यावरण

प्राधिकरणाने वाढवण बंदराचा

प्रकल्प 'नामंजूर आणि बेकायदा

असल्याचे म्हटले होते. त्यामुळे गेली

अनेक वर्षे हा प्रकल्प अडचणीत

आला होता. दरम्यान, या प्रकल्पाची

उभारणी करणाऱ्या जवाहलाल

नेहरू बंदर प्राधिकरणाने प्रस्तावित

बंदराचे स्थळ समुद्रकिनाऱ्याऐवजी

समुद्रात चार ते सहा किमी आत

नेण्याचे प्रस्तावित केले होते. तसेच

या बंदराच्या उभारणीच्या संदर्भीय

अटी वाढवण्यासाठी अर्ज डहाणू

पर्यावरण

मुंबई : नायगाव बीडीडी

चाळीतील भुखंड क्रमांक ब वरील चार चाळी रिकाम्या

करण्याचा मार्ग अखेर मोकळा

झाला आहे. या चाळी रिकाम्या

करण्याविरोधात बीडीडीतील तीन

रहिवाशांनी उच्च न्यायालयात

धाव घेतली होती. या

याचिकेवरील सुनावणीदरम्यान

बुधवारी न्यायालयाने दोन

आठवड्यात चार चाळी रिकाम्या

करण्याचे आदेश म्हाडाच्या मुंबई मंडळाला देत रहिवाशांची

प्राधिकरणाकडे केला

तालुका

संरक्षण

होता.

'बीडीडी'तील चार चाळी

रिकाम्या करण्याचा मार्ग मोकळा

केला आहे.

केंद्र सरकारचा



सायकॅट्री'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार पुरुष आणि

ठाणे, दादर तन्वी क्लिनिक रोज फ्री चेकअप व मुंबई, पुणे, महाराष्ट्र कॅम्प्स - 9769695892

फ्री फोन कन्सल्टेशन : 9137231554 🕼 फ्री व्हाटसअप कन्सल्टेशन : 9820075812 | होम डिलिव्हरी (तन्वी ऑफिस ) : 9820075813

🌶 डहाणू तालुका पर्यावरण

संरक्षण प्राधिकरणासमोर

बंदर उभारणीसंदर्भात सुनावणी

करणाऱ्या मंडळींचे म्हणणे मांडणे

प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत

पाधिकरणाने नैसर्गिक न्यायाची

**- नारायण पाटील.** अध्यक्ष, वाढवण

प्रस्तावित बंदर हे समुद्रात खोलवर

असल्याने किनाऱ्यावरील प्रदुषण

पर्यावरणीय ऱ्हास व नुकसान हे

बहुतांशी कमी होणार असल्याची

टिप्पणी करत प्राधिकरणाने या

बंदराच्या उभारणीला सशर्त मंजुरी

दिली. बंदर उभारणीचे क्षेत्र हे डहाणू

समितीचे सदस्य तथा पालघरची

जिल्हाधिकारी गोविंद बोडके

याचिका निकाली काढली आहे.

याचिका निकाली काढताना

न्यायालयाने बीडीडीअंतर्गत

रहिवाशांना मोफत घरे देण्यात येत

असून रहिवाशांवर १२ वर्षे

देखभालीचा भार टाकण्यात

आला नसल्याबद्दल नाराजी

व्यक्त करत राज्य सरकारवर

ताशेरे ओढले आहेत. म्हाडाच्या

मुंबई मंडळाच्या माध्यमातून

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि

नायगाव या तीन बीडीडी चाळींचा

पुनर्विकास करण्यात येत आहे.

कर्मचारी, मजूर अशा २० जणांचा

मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा

गर्डर बसविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, जखमी मजूर प्रेमप्रकाश

साव यांनी तक्रार दिल्यानंतर

नवयुगा आणि व्ही.एस.एल.

स्थानिक

यांनी सांगितले आहे.

आहे. हा निर्णय देताना

पायमल्ली केली आहे.

बंदरविरोधी संघर्ष समिती

अखत्यारीमध्ये

असल्याचेही

म्हटले आहे.

प्राधिकरणाने दिलेला निर्णय दुर्दैवी

सुरू असून या बंदराला विरोध

वाढवण बदराचा

महिलांमध्ये तीन प्रकारचे मानसिक विकार आढळले. तसेच नैराश्य आणि चिंता या समस्या त्यामध्ये अधिक होत्या. मानसिक आरोग्यावर मात करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी दिनचर्या महत्त्वाची भूमिका बजावते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी विचारांची दिशा उपयुक्त ठरते. विचार नेहमीच सकारात्मक ठेवावेत. एवढेच नव्हे तर, छोट्या छोट्या बाबींमुळे येणारा ताण कमी करण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त मन शांत ठेवणारे शारीरिक आणि मानसिक व्यायाम करणे आवश्यक

बॉडी पेन ? गॅसेस ? वातशांती टॅबलेट्स, केतकी ऑइल केमिस्टकडे उपलब्ध

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जयपूर - मुंबई एक्स्प्रेसमध्ये

चार जणांवर गोळ्या झाडणाऱ्या

चेतन सिंहचा मानसिक आजार,

तसेच त्यावर सुरू असलेल्या

उपचाराबाबत त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही माहिती देण्यात

आली नव्हती. याबाबतचा दावा

कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.

रेल्वे पोलीस त्याबाबतही तपासणी

करीत आहेत. त्याबाबत लवकरच

कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात येणार

चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात

आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना

(५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद

हसैन भानपुरवाला (४८), अख्तर

अब्बास अली (४८) यांच्यासह

हैदराबादच्या नामपल्ली विभागातील

रहिवासी सैयद सैफुल्लाह यांचा मृत्यू

झाला. गोळीबारामांगचे नेमके कारण

असल्याचे सूत्रांनी सांगितले.

# बुरखा घातल्यामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयांत प्रवेशबंदी

चेंब्रर येथील आचार्य, मराठे महाविद्यालयातील प्रकार

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: शिक्षण संस्थेत बुरखा घालून प्रवेश करण्याची गेल्या वर्षी कर्नाटक येथे झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. चेंबूर येथील एन. जी .आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुपारी महाविद्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान यंदापासून महाविद्यालयाने गणवेश लागू केला असून त्याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, असे महाविद्यालय आहे. म्हणणे प्रशासनाचे आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाने ८ ऑगस्टपर्यंत निर्णयाला स्थिगिती दिली आहे.

चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील अनेक मुस्लीम विद्यार्थीदेखील घेतात. शिक्षण कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी बुधवारी दुपारी बुरखा घालून

अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत

घटनेनंतर आरोपी जवान संतप्त

झाला होता. त्याची मानसिक स्थिती

ठीक नव्हती. तो नुकताच

सुट्टीवरून आला होता. त्याने प्रथम

त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर

गोळी झाडली, त्यानंतर इतर

प्रवाशांना गोळी मारल्याची माहिती

( आरपीएफ ) अधिकाऱ्यानी दिली

होती. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी

सुरक्षा

दलातील

Sr.No.

3

Cadre

चौकशी सुरू आहे.

प्रवेश मिळेल... विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर बुरखा घातलेला असला तरी महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालयाने बुधवारी सायंकाळी उशिरा घेतला. विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात येईल. मात्र, विद्यार्थिनींनी स्वच्छतागृहामध्ये बुरखा बदलून तासिकांना किंवा महाविद्यालयातील इतर उपक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या आवारात बुरखा घालून फिरण्यास परवानगी नाही, असे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. गणवेश अंमलबजावणीचा नियम ८ ऑगस्टपर्यंत स्थगित करीत आहोत. तोपर्यंत विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेण्यात येईल आणि पुन्हा ९ ऑगस्टपासून गणवेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्यागौरी लेले यांनी सांगितले.

माचमध्ये महाविद्यालयात शिक्षकांची एक बैठक झाली. 🔓 विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना असावी, भेदभाव होऊ नये, त्याचबरोबर प्रयोगशाळेत बुरखा घालून वावरणे धोकादायक आहे. त्यामुळे गणवेश असावा अशी सूचना शिक्षकांनी केली होती - **डॉ**. विद्यागौरी लेले, प्राचार्य, एन.जी आचार्य आणि डी.के मराठे महाविद्यालय, चेंबूर

आल्या. या महाविद्यालयात मात्र, आलेल्या घालून विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयातील मुस्लीम विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू केले.

महाविद्यालयात गणवेश घालणे

दिलेल्या माहितीनसार, चेतन हा

गंभीर मानसिक आजाराने त्रस्त

Appointment of Assistant Professor (Sr. No 3)

Assistant Professor

Other terms & condition will remain same.

C Chetana's

Ramprasad Khandelwal

Institute of Management & Research

CORRIGENDUM

In reference to the advertisement for appointment for the post of Associate Professor

No of Posts

in this newspaper published on 27th July 2023. Kindly read Sr. No 3 as follows.

चेतनच्या मानसिक आजाराच्या दाव्याबाबत तपासणी

एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत...

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडल्यानंतर,

(फॉरेन्सिक) पथक, रेल्वे पोलीस, आरपीएफ रेल्वे अधिकारी, इतर सुरक्षा

विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा

आढावा घेत एक्स्प्रेसची तपासणी केली. आता या एक्स्प्रेसची स्वच्छता

करून, खिडकीची तुटलेली काच दुरूस्त करून ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या

सेवेत रुज् करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

एक्स्प्रेंस मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आली. त्यानंतर न्यायवैद्यक

बंधनकारक आहे. मात्र, आम्ही दुरून महाविद्यालयात सार्वजनिक ठिकाणी वापरतो. प्रवासात तो बदलायचा? महाविद्यालयाने बुरखा असतानाही आवारात प्रवेश द्यावा आणि तेथे कपडे बदलण्यासाठी जागा द्यावी, असे विद्यार्थिनींचे म्हणणे होते.

असल्याबाबतचे

माध्यमांनी दिले

पीएमईमध्ये

आला आहे.

त्याच्यावर उपचारही सुरू असल्याचे

म्हटले जात आहे. त्याच्या

कुटुंबीयांशी बोलून याबाबतचा दावा

करण्यात येत होता. मात्र, आरपीएफ

हवालदारांची नियतकालिक वैद्यकीय

तपासणी (पीएमई) प्रणाली आहे.

आजारपणाबाबत काहीही माहिती

नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात

आहे. तसेच

त्याच्या

## Entry Free Last date for Registrations: 8th August, 2023 For more details, visit your nearest Union Bank of India branch. वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण, ठाणे स्थानकांत थांबा

्रः यूनियन बैंक 🕼 Union Bank

Compete with India's Genius Students!

Hurry! Register for

enius

All-India Quiz Competition

मुंबई: मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याणला, तर मुंबई-सोलापुर वंदे भारत एक्स्प्रेंसला ठाण्याला थांबा देण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. वारंवार मागणी करूनसुद्धा थांबा वाढवण्यात येत नव्हता. मात्र, आता सहा महिन्यांनी मुंबई-शिर्डी गाडीला कल्याणला आणि मुंबई-सोलापूरला ठाण्यात थांबा दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे मंडळाच्या सुचनेनुसार येत्या ४ ऑगस्टपासून दोन्ही वंदे भारतला प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात येणार आहे.

Eligibility: Class: 8<sup>th</sup> to 12<sup>th</sup> Standard

· Win exciting prizes!

फेब्रुवारी २०२३ मध्ये मध्य रेल्वेवरून पहिल्यांदाच मुंबई - शिडीं आणि मुंबई - सोलापूर सुरू

करण्यात आली. या नव्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला. मात्र, मुंबई-शिर्डीला ठाण्यानंतर थेट नाशिक रोडला थांबा दिला जात होता. परिणामी डोंबिवली, कल्याण, बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर येथील प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेस गैरसोयीची ठरत होती. त्यामुळे इतर वंदे भारतच्या तुलनेत मुंबई-शिर्डीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. मात्र कल्याणला थांबा दिल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई-सोलापूरला दादरनंतर कल्याणला थांबा दिला जात होता तर ठाण्याला थांबा दिल्याने ठाणेकरांना सोलापुर वंदे भारतने

प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे.

### 🦏 दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड The New India Assurance Co. Ltd

नोंदणीकृत आणि मुख्य कार्यालयः 87, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई - 400001 CIN क्रमांकः L66000MH1919GOl000526, IRDA Reg No: 190 दुरध्वनीः +91 22 22708263, फॅक्सः +91 22 22652811 ईमेल ै investors@newindia.co.in ; वेबसाईट : www.newindia.co.in

### 11 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015च्या संबंधित नियमांनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार, 11 ऑगस्ट, 2023 रोजी होणार आहे. इतर

- 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे ऑडिट न केलेले आर्थिक परिणाम विचारात घेणे आणि मंजूर करणे.
- बोर्डाला योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही बार्बीचा व्यवहार करणे.
- सदर सूचनेची प्रत कंपनीच्या www.newindia.co.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या वतीने आणि करिता

जयश्री नायर कंपनी सचिव

तारीख: 3 ऑगस्ट 2023

एकत्रित निष्कर्ष

(६०.३२)

१०६.८३

७५७.६०

१.५२

(05.0)

(१४.२०)

३२,४८३.५७

४९,३०७.२८

संपलेली तिमाही

89.69

१०६.८३

७२६.२९

१.३९

30.5

१०.६६

३९,०३२.००

48,349.89



## हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED (महारत्न कंपनी)

नोंदणीकृत कार्यालय : १७, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - ४०० ०२०

(७१.८८)

२८,१८६.४४

४७,२८२.५२

१०५.२७

६२५.००

संकेतस्थळ: www.hindustanpetroleum.com, ईमेल corphqo@hpcl.in, सीआईएन नं.:L23201MH1952GOI008858

संपलेले वर्ष

 $(\xi \xi, \xi \xi)$ 

२७,७१३.४३

६४,५१७.२२

१०५.२७

६२५.००

7.33

(०.२१)

(१.४५)

Post Reserved for

SC-01, ST-01, DT(A)-01.

OBC-01, EWS-01, OPEN-01



(र करोडमध्ये)

१,४१८.५५

(४९.२१)

१०६.८३

७२५.३६

२.०८

(9.07)

(€S.∘)

३२,२६३.२७

६७,०४८.३०

संपलेले वर्ष

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा गोषवारा

स्वतंत्र निष्कर्ष

38.03.2023 30.08.7073 ३०.०६.२०२२ ३०.०६.२०२३ 39.03.7073 ३०.०६.२०२२ लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित प्रचलनाचे एकुण उत्पन्न १,१९,०४३.६९ १,२१,४४८.८१ ४,६६,१९२.३५ १,१९,१६२.२६ १,२१,४९६.४५ ४,६६,४९८.६१ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी) (१३,५८१.९७) (9,923.97)८,३३०.६४ (22,228)८,९४६.५५ (११, 939.03)कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर) (9,923.97)४३.०६६,८ (१३,५८१.९७) (88,888.88)८,९४६.44  $(\xi \circ. \xi \xi, \xi \xi)$ कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर) (१०,१९६.९४) (६,९८०.२३) (6.808.03) ६,२०३.९० ६,७६५.५० (८,५५७.१२) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) [कालावधीसाठी अंतर्भूत केलेला नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)] (१०,५६९.३६) (८,९९९.४०) ६,१९१.८५ (9,385.38)६,७७१.६९ (७,२९३.८१) राखीव (पूर्नमुल्यांकन राखीव वगळून) २६,२९४.४९ ३०,८४४.३३ भरणा केलेले समभाग भाग भांडवल (दर्शनी मूल्य 🔻 १०/- प्रत्येकी) १,४१८.५५ १,४१८.५५ १,४१८.५५ १,४१८.५५ १,४१८.५५

83.63

३३,९०२.२८

५१,६९७.६२

१०५.२७

**E**74.00

संपलेली तिमाही

ऋण समभाग गुणोत्तर (गुना) १.५२ १.६८ ऋण सेवा व्याप्ती गुणोत्तर (गुना) १.९५ (९.८७) व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (गुना) 80.08 (१७.००)

१) वरील माहिती ही सेबी (सूचीकरण आणि इतर प्रगटीकरणाच्या आवश्यकता) नियमन २०१५ मधील नियमन ३३ आणि ५२ अन्वये स्टॉक एक्स्चेंजकडे सादर करण्यात आलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर फॉरमॅटचा गोषवारा आहे. तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण स्वरूपातील वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबपेज (http://www.hindustanpetroleum.com/financial) आणि स्टॉक एक्स्चेंजच्या (www.bseindia.com आणि www.nseindia.com) या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Follow us on: 1 /hpcl /hpcl /hpcl /hpcl /hpcl /hpcl /www.hindustanpetroleum.com

२) मागील काळातील आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गटीकरण /पुनवर्गीकरण करण्यात आलेली आहे.

तपशील

पायाभूत व सौमिकृत प्रति शेअर कमाई (१) (१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकृत न केलेले)




थकीत कर्ज

भांडवल विमोचन राखीव

ऋणपत्र विमोचन राखीव

: मुंबई दिनांक : ०२ अगस्त, २०२३



मंडळाच्या आदेशानुसार हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सही/-रजनीश नारंग संचालक - वित्त (पूर्णवेळ संचालक) डिआयएन - ०८१८८५४९

बसविताना क्रेन आणि गर्डर खाली कोसळले. यात अभियंते,

या घटनेमुळे नवयुगा आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना शहापूर पोलीस चौकशीसाठी बोलविणार आहेत. त्यासंदर्भात समन्स बजावण्यात

ठाणे: समृद्धी महामार्गावरील क्रेन

आणि गर्डर कोसळून झालेल्या

दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला. व्ही.एस.एल. येणार आहे.

समृद्धीवर शहापूरमधील खुटाडी या गावाजवळ मंगळवारी गर्डर

ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. साव यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये क्रेनला विद्युतपुरवठा करणाऱ्या खांबामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्र खाली पडले.


शहापूर दुर्घटना, कंपनीच्या

अधिकाऱ्यांची चौकशी

जनसता

3 अगस्त, 2023

न्युनतम- 28.0



# सहजीवन में रह रही महिला की पीट-पीट कर हत्या

नई दिल्ली

राउडाना

जनसत्ता सवाददाता नई दिल्ली, 2 अगस्त।

गीता कालोनी थाना क्षेत्र में एक शख्स ने सजीवन में रह रही महिला की पीट-पीट कर हत्या कर दी। वारदात के बाद आरोपी ने मौके पर एक नोट छोडा है। नोट में उसने महिला से परेशान होकर हत्या की बात लिखी और ख़ुद भी जान देने की बात लिखी है।

महिला की पहचान पूजा (43) के रूप में हुई है। पुलिस ने उसके शव को पोस्टमार्टम के लिए शवगृह में रखवा दिया है। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी दीपक (37) की तलाश शुरू कर दी है। शाहदरा जिला पुलिस उपायुक्त

*आरोपी* ने घटनास्थल पर एक नोट छोड़ा है जिसमें लिखा है कि वह महिला से परेशान था। *आरोपी* की पिटाई से महिला का शरीर नीला पडा है।

रोहित मीणा ने बुधवार को बताया कि मंगलवार शाम 7:23 बजे एक शख्स ने फोन कर पलिस को बताया कि उसकी बहन की उसके सहजीवन में रहने वाले व्यक्ति ने हत्या कर दी है। मौके पर पहुंची पुलिस को शास्त्री नगर के न्यू लाहौर स्थित मकान की दूसरी मंजिल पर एक महिला खून से

लथपथ में मिली। अस्पताल ले जाने पर चिकित्सकों ने उसे मत घोषित कर दिया। जांच में पुलिस को पता चला कि पूजा के साथ दीपक रहता था। महिला का पूर्व पित का 15 साल का बेटा भी रहता था। पुलिस ने नाबालिग की काउंसलिंग की तो उसने बताया कि दीपक ने उसे दोपहर में क्लास के लिए भेज दिया था। वह लौटा तो घर पर ताला लटका हुआ था। कुछ गलत होने की आशंका के चलते उसने ताला तोड़ दिया। भीतर मां मृत हालत में पड़ी थी। शुरुआती छानबीन में पता चला है कि आरोपी दीपक से दो महीने से महिला का मनमूटाव चल रहा था। वह मंगलवार को घर आया था। आरोप है कि हत्या से पूर्व पूजा की बुरी तरह पिटाई की गई है। उसका पूरा शरीर नीला पड़ा हुआ था।

### तीन हथियार तस्कर गिरफ्तार, पाकिस्तान व दुबई से जुड़े थे तार

जनसत्ता संवाददाता नई दिल्ली, 2 अगस्त।

दिल्ली पुलिस की विशेष प्रकोष्ठ की टीम ने अंतरराष्ट्रीय स्तर पर हथियारों की तस्करी करने वाले एक गिरोह के तीन तस्करों को गिरफ्तार किया है।

इस गिरोह के तार दुबई, पाकिस्तान और नेपाल तक जुड़े हए थे। इनकी निशानदेही पर लाख में बेचते थे।

पुलिस ने तुर्किए और स्लोवाकिया में बनी पिस्तौल भी बरामद की है। पुछताछ में पता चला है कि तस्कर नेपाल के रास्ते पाकिस्तान से हथियारों का जखीरा भारत लाने के लिए कस्टम अधिकारी से सांठगाठ कर लेते थे। एक पिस्तौल की कीमत 2-3 लाख रुपए होती है। वे इसे दिल्ली, हरियाणा, यूपी और राजस्थान के बदमाशों को 7-8



योग्य पेशेवरों की आवश्यकता है:

वीसी सं.	पद	रिक्तियों की
269/23	प्रबंधक (संवहनीयता)	06
270/23	अभियंता (संवहनीयता)	12

पद, वेतनमान, योग्यता, आय्, तिथि एवं स्थान, चयन प्रक्रिया आदि से संबंधित विवरण के लिए उम्मीदवार राइट्स वेबसाइट www.rites.com के अंतर्गत Career Section पर दिये गये विस्तृत विज्ञापन को देख सकते हैं।

### टाइटलर की अग्रिम जमानत पर फैसला सुरक्षित

दिल्ली की एक अदालत ने जगदीश टाइटलर की अग्रिम बंगश इलाके में तीन लोगों की कर लिया। हत्या के मामले में कांग्रेस नेता

राष्ट्रीय राजधानी में 1984 में जमानत याचिका पर फैसला हुए सिख विरोधी दंगों में पुल चार अगस्त के लिए सुरक्षित

(जसं)



पंजीकृत और प्रधान कार्यालय : 87, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई - 400001 CIN No : L66000MH1919GOI000526, IRDA Reg No : 190 द्रभाष : +91 22 22708263; फॅक्स : +91 22 22652811 ईमेल : Investors@newindia.co.in ; वेबसाइट : www.newindia.co.in

### 11 अगस्त 2023 को आयोजित होने वाली बोर्ड बैठक की सूचना

इसके द्वारा सूचना दी जाती है कि भारतीय प्रतिभृति और विनिमय बोर्ड (सूचीबद्धता दायित्व और प्रकटीकरण आवश्यकताएँ) विनियम, 2015 के प्रासंगिक नियमों के अनुसार, कंपनी के निदेशक मंडल की एक बैठक शुक्रवार, 11 अगस्त, 2023 को आयोजित की जाएगी। अन्य:

- 30 जून 2023 को समाप्त तिमाही के लिए कंपनी के अलेखापरीक्षित वित्तीय परिणामों पर विचार करना और अनुमोदन करना।
- किसी अन्य मामले का लेन-देन करना जिसे बोर्ड उचित समझे।
- उक्त नोटिस की एक प्रति कंपनी की वेबसाइट www.newindia.co.in पर भी उपलब्ध है।

न्यू इंडिया एश्योरेंस कंपनी लिमिटेड और उनकी ओर से

दिनांक: 3 अगस्त, 2023 स्थानः मुंबई

जयश्री नायर कंपनी सचिव



### **MANKIND PHARMA LIMITED**

Registered Office: 208, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; Tel.: +91 11 4747 6600 Corporate Office: 262, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi - 110 020, Delhi, India; Tel.: +91 11 4684 6700 Email: investors@mankindpharma.com, Website: www.mankindpharma.com, CIN: U74899DL1991PLC044843

### Extract of unaudited financial results of Mankind Pharma Limited for the quarter ended June 30, 2023

(₹ in Lacs except as stated otherwise)

			Conso	olidated	
S. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Revenue from operations	257,861.75	205,266.70	217,999.79	874,943.30
2	Profit for the period/year before tax	62,446.55	37,728.53	38,195.91	167,123.91
3	Profit for the period/year after tax	49,418.84	29,369.82	29,763.95	130,967.58
4	Total comprehensive income for the period/year	49,089.21	29,759.74	29,570.83	130,778.83
5	Equity share capital	N.A.	N.A.	N.A.	4,005.88
6	Other equity excluding revaluation reserve	N.A.	N.A.	N.A.	739,516.40
7	Earnings per equity share of face value of ₹ 1/- each	2			
	- Basic EPS (in ₹)	12.15	7.13	7.30	32.00
	- Diluted EPS (in ₹)	12.14	7.13	7.30	32.00
		(Not annualised)	(Not annualised)	(Not annualised)	

The key standalone financial information is as under.

(₹ in Lacs except as stated otherwise)

		Standalone							
S. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)				
1	Revenue from operations	230,021.13	187,212.17	206,125.14	812,715.32				
2	Profit for the period/year before tax	52,639.31	35,543.35	36,451.14	156,283.66				
3	Profit for the period/year after tax	40,928.22	28,098.80	29,816.40	124,825.80				
4	Total comprehensive income for the period/ year	40,659.25	28,468.97	29,529.02	124,339.91				

### Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Consolidated and Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations. 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.mankindpharma.com.
- 2. The Unaudited Consolidated and Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 02, 2023.

For and on behalf of MANKIND PHARMA LIMITED

Ramesh Juneja

Chairman and Whole Time Director DIN: 00283399

Fusion Microfinance

#### Fusion Micro Finance Limited

(Formerly Fusion Micro Finance Private Limited) Registered Office: H-1, C Block, Community Centre, Naraina Vihar, New Delhi-110028 CIN: L65100DL1994PLC061287

Corporate Office: Plot no. 86, Institutional Sector 32, Gurugram, Haryana 122001 Contact Person: Deepak Madaan, Company Secretary and Chief Compliance Officer; Tel.: +91-124-6910500 E-mail: companysecretary@fusionmicrofinance.com; Website: www.fusionmicrofinance.com

Extract of Unaudited Financial results for the guarter ended June 30, 2023

(₹ in Crores unless otherwise stated)

7			Quarter ended	B II	Year ended
S. No.	Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		Unaudited	Unaudited*	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	531.07	500.89	342.72	1,741.92
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	159.46	151.93	100.13	511.98
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	159.46	151.93	100.13	511.98
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.46	114.52	75.10	387.15
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	120.70	113.90	75.53	387,46
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	100.38	100.35	82.78	100.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	706.46	584.03	275.01	584.03
8	Securities Premium Account	1,638.60	1,637.54	1,058.67	1,637.54
9	Net worth	2,445.44	2,321.92	1,416.46	2,321.92
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	7,188.00	6,778.40	6,009.97	6,778.40
11	Outstanding Redeemable Preference Shares			*	
12	Debt Equity Ratio	2.94	2.92	4.24	2.92
13	Earnings Per Share (face value of ₹ 10 /- each) (not annualised for quarter ended )				2 25312.5
	1. Basic: (₹)	12.00	12.81	9.07	43.29
	2. Diluted: (₹)	11.93	12.76	8.98	43.13
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA

- The above results have been reviewed by Audit committee and approved by Board of Directors at their respective meetings held on August 02, 2023 in accordance with requirement of the Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations, 2015"). The results for the guarter ended June 30, 2023 are reviewed by the Statutory Auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of the guarterly and yearly financial results are available on the stock exchange website's i.e., National Stock Exchange (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the website of the Company (www.fusionmicrofinance.com).
- 3. For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges i.e National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com, BSE Limited - www.bseindia.com and can be accessed on the Company's website i.e. www.fusionmicrofinance.com.
- Previous periods/year figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform with current period's classification. \*The figures for the previous guarter ending as on March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the previous financial year up to March 31, 2023 and the unaudited published year-to-date figures up to December 31, 2022, being the date at the end of the third quarter of the previous financial year which were subjected to limited review.

For and on behalf of the Board of Directors of

**Fusion Micro Finance Limited** 

Devesh Sachdev MD & CEO DIN: 02547111



Place: Gurugram

Date : August 02, 2023

### COLOURED IN INSPIRATION. NURTURED BY LEGACY.

At Kamdhenu Paints, our primary focus has been the growth of our paint business through strategic initiatives, such as expanding our dealer network, introducing environmentally friendly paints, entering under-penetrated markets, and enriching our product portfolio with premium offerings. With resolute optimism and determination, we persistently forge ahead, fully prepared to achieve even greater milestones in line with our meticulously planned growth strategy.











### KAMDHENU VENTURES LIMITED

CIN: L51909HR2019PLC089207

Regd.Office: 2nd Floor, Tower-A, Building No.9, DLF Cyber City Phase-III, Gurugram-122 002 Phone no.-0124-4604500, Fax: - 0124-4218524, Email:- cs@kamdhenupaints.com, Website:-www.kamdhenupaints.com **EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

S.	Particulars	5		dalone		Consolidated			
No.		Quarter Ended			Year Ended	d Quarter Ended			Year Ended
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Audited	Management Certified		Unaudited	Audited	Management Certified	
1	Total Income from Operations	-	613.57	-	899.03	6,167.69	7,080.38	5,466.93	25,950.36
2	Net Profit /(loss) for the period before tax and exceptional items	8.22	(17.83)	(0.09)	(94.03)	219.43	(201.02)	(381.17)	(1,105.23)
3	Net profit /(loss) for the period after tax and exceptional items	8.22	(17.84)	(0.09)	(94.04)	215.53	(248.72)	(378.18)	(1,126.85)
4	Total Comprehensive Income / (loss) for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.22	(17.84)	(0.09)	(94.04)	215.49	(230.30)	(385.40)	(1,127.04)
5	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,571.78	1,346.78	3.04	1,346.78	1,571.78	1,346.78	3.04	1,346.78
6	Earnings per share in rupees: (Quarterly Not Annualised) (Refer Note No. 2)								
	- Basic (in Rupees)	0.01	(0.05)	(0.00)	(0.20)	0.35	(0.72)	(1.20)	(2.43)
	- Diluted (in Rupees)	0.01	(0.05)	(0.00)	(0.20)	0.35	(0.72)	(1.20)	(2.43)

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors of Kamdhenu Ventures Limited at their respective meetings held on 2nd August, 2023. The unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 have been limited reviewed by the Statutory Auditors of the company, and they have issued unmodified report on the above results.
- The Board of Directors of the company in its meeting held on 2nd August'2023 have allotted 3,14,35,500 equity shares of Rs 5 each as Bonus shares in proportion of one fully paid up equity share of Rs 5 each for every one fully paid equity shares of Rs 5 each held (Ratio 1:1) on record date post shareholders approval in EGM held on 24th July'2023. Post such allotment of Bonus shares, the equity share capital of the company have increased to 6.28.71,000 equity shares of Rs 5 each aggregated to Rs 3,143.55 Lacs. Basic and diluted Earnings per share have been retrospectively adjusted for quarter ended 30th June'2023 and also for all previous period presented by giving effect of such Bonus shares allotted after the reporting period but before the approval of unaudited financial statements.
- The above is an extract of the detailed format of unaudited guarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com, www.nseindia.com and on the company website www.kamdhenupaints.com

For and on behalf of the Board of Directors of

Kamdhenu Ventures Limited

Saurabh Agarwal Managing Director DIN: 00005970



Place: Gurugram

Date: 2nd August 2023

### KAMDHENU VENTURES LIMITED

CIN: L51909HR2019PLC089207

Regd.Office: 2nd Floor, Building No. 9A, DLF Cyber City, Phase - III, Gurugram - 122002, Haryana

Phone no.: 0124-4604500 (30 lines) Email: cs@kamdhenupaints.com Website: www.kamdhenupaints.com

Place: New Delhi

Date: August 02, 2023